Tel: 91-22- 26335583, 26335584 Email: netlink@easy2source.com

Website: www.nsil.co.in CIN NO: L45200MH1984PLC034789

January 20, 2023

To, **BSE Limited**25<sup>th</sup> Floor, P.J. Towers,
Dalal Street, Fort
Mumbai– 400 001

Re.:- Newspaper Advertisement of the Unaudited Financial Results for the Third Quarter ended on December 31, 2022.

Dear Sir,

Please find enclosed herewith the copy of newspaper advertisement of Un-audited Financial Results for the Third Quarter ended on December 31, 2022 in the English National daily "Business Standard" dated January 20, 2023 and in the Marathi daily "Mumbai Lakshadeep" dated January 20, 2023.

Kindly note the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours truly, For Netlink Solutions (India) Limited

Minesh Modi Whole-time Director DIN: 00378378

# **Govt push: Green signal** for clean energy stocks

RIL, Adani, NTPC to gain as new policy may help cut cost by 50%, say experts

he central government's National Green Hydrogen mission is set to provide a mission is set to provide a fillip to the renewable energy sec-tor by making green hydrogen sig-nificantly cheaper, aiding the industry to establish global supply chains, analysts say.

The reduced cost of the green fuel is meant to make it compet-

itive against the widely used grey hydrogen, which is produced from fossil fuels.

According to experts, producing grey hydrogen currently costs around ₹160-220 per kg, much lower than green hydrogen. The policy push, though, will bring the cost of the green fuel at par with that of grey hydrogen. "Green hydrogen production cost has been closer to ₹500/kg but now with the cost of the green fuel at par with that of grey hydrogen. "Green hydrogen production cost has been closer to ₹500/kg but now with the cost of the blow with the cost of the hydrogen." been closer to GOU/kg but now with the new policy, it can drop by 50 per cent. The incentive of ₹50 per kg will also bring the cost closer to that of grey hydrogen. This could make India a leading player in this space by 2050 with a \$340 billion (bn) market," said Ambareesh Baliga, an independ ent market analyst

The policy aims to put India or The policy aims to put india on the global map as one of the leading producers and suppliers of green hydrogen and its derivatives. With an initial outlay of \$19,744 crore, it targets to domestically produce 5 million tonnes (mt) of green hydrogen, annually, by 2030 with a focus on manufacturing electrolysers — a \$400 com-

by 2030 with a focus on manufac-turing electrolysers — a key com-ponent for making the green fuel.

"The beneficiaries within the value chain would be electrolyser manufacturers, fuel cell makers for non-emission vehicles, tradi-tional players engaged in energy storage solutions or battery man-ufacturers, among others," says. Nitin Tiwari, executive vice pres

The government estimates the



Stock (price in ₹)	Cha	nge (%)*
Adani Enterprises	71.7	
Larsen & Toubro	28.6	
NTPC	24.8	
Indian0il	5.0	
Adani Green Energy	2,0	
Thermax	1.9	
0il India	-1.5	
Bharat Petroleum	-2.8	
MTARTechnologies	-3.8	
GAIL (India)	-6.1	
RIL	-6,2	
Linde India	-9.8	
Tata Power	-14.1	
Sterling and Wilson RE	-17.0	
S&P BSE Sensex	3.9	

price of the green fuel to come down to \$1 per kg by 2030 from the current \$4-5. This will benefit domestic refiners through healthier margins, with Relian Industries (RIL) and Adani Ne Industries (ANIL), among others, being key beneficiaries, as per

Nuvama Institutional Equities RIL, as part of its ₹75,000 crore

green investment push, is in part-nership with Denmark's Stiesdal to make electrolysers. Jefferies on Tuesday said that the European Union's and India's green hydrogen policy could translate into a \$74-billion market for RIL's electrolyser business by 2030. It has valued the conglomerate's green hydrogen business at

\$8 bn, raising the base case target for the stock to ₹3,100. "RIL would replace grey hydrogen with green hydrogen at its refineries and could monetise the captive green hydrogen production by moving hydrogen production by moving it into an InvIT (infrastructure investment trust) and inducting investors. Any meaningful capital subsidy to RIL should aid the valuation of its green hydrogen foray," the brokerage said.

Adani group arm ANIL is also in pact with France-based TotalEnergies SE to invest \$\$50 to mover the next 10 wears in India to were the next 10 wears in India to

over the next 10 years in India to produce green hydrogen, while

produce green hydrogen, while Adani Enterprises has signed a pact with Ashok Leyland and Canada's Ballard Power to develop a hydrogen fuel cell electric truck. NTPC remains another key player, which is setting a SMW electrolyser with several other projects across mobility and green hydrogen blending.

CLSA sees NTPC as a key player in India's entry into the global green hydrogen space and expects it to corner 15 per cent of domestic demand, translating to 7.6 lakh kg of annual production by the 2031-2032 financial year (FY32). "NTPC's green hydrogen business could add R155 but to its revenue and X58 but to its Ebitda business could add £155 bit to its revenue and £58 bit to its Ebitda (earnings before interest, tax, depreciation and amortisation) by FY32. This could add £14.4 per share or 9 per cent to its current market price," it said. The brokerage has a "buy" rating on the stock with a target price of £188. Besides. Tata Power, Adani

with a target price of USB.
Besides, Tata Power, Adani
Green and Sterling & Wilson
Renewables will be other key
gainers as a result of the rise in
demand for renewable energy, a
major cost component of green
hydrogen, said Nuvama
Institutional Equities.
L&T, Indian Oil, GALL, BPCL,
AD, Oil India vas other promis-

and Oil India are other promi-nent companies currently investing in the sector.

# Choose floating-rate car loan if you plan to prepay

With interest rates peaking, you could benefit from a decline

Car sales are surging, and so are car loans. According to Reserve Bank of India (RBI) data, vehicle loans grew 22.1 per cent year-on-year in December. Besides getting a good bargain on the car, select the loan carefully to optimise your total pur-chase cost.

### Fixed or floating rate?

Private banks usually offer fixed rate car loans while public-secto lenders usually offer floating rates

Gauray Aggarwal, senior direc tor, PaisaBazaar, says, "Fixed-rate car loans are suited for those who prefer a fixed repayment obligation and are content with the current rates."

While fixed-rate loans offer

While fixed-rate loans offer peace of mind, they are usually coaling-rate loans. Also, at the time of prepayment, the lendar usually charges a prepayment fee in fixed-rate loan. RBI's rules prohibit them from doing so in floating-rate loans. Adhil Shetty, chief executive officer (CEO). Bankbazaar, says, "While many lenders waive the prepayment penalty in

ayment penalty fixed-rate loans, not all do so. Also, there may be a minimum period, or a minimum number of EMIs, for which you have to wait before you

which you have to wait before you can prepay."

Aggarwal says borrowers who plan to prepay will be better off opting for a floating-rate loan.

At present, we are close to the peak of the current rate-hike cycle. After perhaps one more rate hike, interest rates are expected to remain stable for some time. They may decline thereafter. If you believe rates could fall during your loan tenure, opt for a floating-rate loan.

Most dealers today have tie-ups with a few banks and financiers, so taking a loan at the dealership is conven

### WHAT KEY LENDERS CHARGE

Lender	Interest rate (%)	Processing fee (% of loan amount)
■ Punjab National Bank	8.40-9.50	Waived on account of PNB Festival Bonanza Offer 2022
■State Bank of India	8.50-9.35	Nil
■ICICI Bank	8.75 onwards	₹999-9,000
■HDFC Bank	8.75 onwards	Up to 0.50% (₹3,500-8,000)
■ Union Bank of India	8.75-10.25	Up to ₹1,000
■Federal Bank	10.75	₹2,000 to 4,500
■South Indian Bank	11.40-12.85	1% (maximum ₹10,000)
Rates and charges as on January 19		Source: PaisaBazaar

ient. Sometimes, you can get a good offer from a particular bank even at a dealership. Typically, however, car dealers have tie-ups with only a few lenders. This limits the choices you get and the opportunity to negotiate a better deal. Moreover, dealers get a commission on such loans, which usually translates into a sub-ontiusually translates into a sub- opti-

usually translates into a sub- optiminal deal for the customer.

Do your research on the offerings by a large number of lenders. One option is to go for a pre-approved load from the bank with which you have a salary account of the property of the lender (with whom you have no anew lender (with whom you have no banking relationship). The documentation and verification process will be longer.

6

YOUR

MONEY

will be longer.

However, checking them out will

also mean more choices.

also mean more choices.

Sometimes, lenders and car
companies have loan tie-ups for
specific models. Such arrangements can also result in a lower
interest rate, zero processing fee,
and so on.

You also stand a chance of getting a good deal from a loan distributor. V Swaminathan, executive
chairman, Auformeda Loans and

chairman, Andromeda Loans and ApnaPaisa, says, "A loan distributor typically has tie-ups with a large

number of lenders and can hence offer better options. Lenders, too, offer better rates and schemes to large distributors, which eventually get passed on to customers in the form of lower rates, lower processing fees, and so on."

loan. Car buyers should consider adhering to the 20/4/10 rule. Make a down payment of 20 per cent or more. Restrict the loan tenure to four years or less.

And don't let the EMI exceed 10 And don't let the EMI exceed 10 per cent of your monthly income.

M. Barve, founder, MB Wealth Financial Solutions, says, "Adopting this strategy will reduce the total cost of purchase."

### Alternative loan options

If you don't have a good credit score (750 or above), consider taking another loan. Barve says, "You could take a secured loan, like a gold loan, if the interest rate is attractive."

if the interest rate is attractive."

Businessmen and self-employed persons should consider taking a loan in their company's name. Dilshad Billimoria, board member, Association of Registered Investment Advisors (ARIA), says, "The company can claim depreciation. The employee may be provided the lease purchase option, allowing the lease amount to be deducted from his pre-tay salary." deducted from his pre-tax salary.

## **ESAB INDIA LIMITED**

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 road with Regulation 20 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a Meeting of the Board of Directors of the Company is scholled

Symbol	Type of	Record Date	Purpose		
NSE: ESABINDIA BSE: 500133	Security EQUITY	20 February, 2023	For the payment of second interim dividend, if any, for the year ending 31* March, 2023		
The information will be used available on the contains of the Consti					

The information will be made available on the website of the Company www.esbindia.com and the Stock Exchange vebsite's BSE Limitec www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limiter www.nseindia.com.

Place : Chemial Company. 2023 Foreign 2023 Company Secretary.



E-Tender Notice 2022-2023
Tender Notice
E-Tender in B-1 form for the following work invited by Municipal
Administrator, Municipal Corporation, Aurangabad (Phone No

0240	-2333536-40) from Government Registered	Contractors.	
Sr. No.	Work Name	Tender Amount Rs.	
1	Development of 24m wide DP road from Begumpura Police Station to BiBi ka Makbara Main Road at Ward no 12 Aurangabad (MS)		



gene: consecut digicolemena — WESSITE: www.confinds.in Acceptance — WE January 2023 intervals to consider, approve and lake on record Un-Audited Finencia Results of the Company (Standarine & Consolidating from \$7 untert and nice morthus ended 31° Dec 2022 after the results are reviewed by Re-Audit Cormittee of the Board. Finther pursaint of Regulation 28.4 of the Listing Regulations 2015 notice is already given that Board of Directors of the company may also, litter alia, consider and declar appeared of 2d inflamm Divident for \$7 utility 2012,23.1 flam (Company has been boldendon Equily Shares for Finencial Vasion 2022.33 (Infectandly his Board The Company has already closed its "Trading Window" under "CODE OF INTERNAI PROCEDURES AND COMDUCT FOR PREVENTION OF INSIGHER TABORIO IN SECURITIES OF COAL INDIA LIMITED" from 26° Dec 2022 and it will re-open on 3

notice may be accessed on the company's website at www.coalind Center, Events & Announcements" and also on Stock Exchange

For Coal India Limit

Sd/ बी.पी दूबे/B.P Duber & Compliance Officer/

## KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Jal Jeevan Mission - 2021-2024- WSS to Adjo. Laying, Jointing, Testing, and Commissioning OHSR& Patachira OHSR - Pipeline Work-1. EMD : Rs. 1,00,0004. Tender fee : Rs. 9,756 Last Date for submitting Tender: 30-01-2025 Phone: 0471-2322303, Website: www.kwa

Superintending Enginee PH Circle, Thiruvananthapu

	THIRD QUARTER ENDED 31 <sup>51</sup> DECEMBER,	2022 Quarter	Nine month	in Lakhs.
SI.	Particulars	ended	ended	ended
HU,		31.12.2022	31.12.2022	31.12.202
1	Total income from operations (net)	1.23	71.94	30.36
2	Net Profit before tax and Exceptional items	36.05	220.06	37.49
3	Net Profit before tax and after Exceptional items	36.05	220.06	37.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax	36.03	200.19	35.55
5	Total Comprehensive Income for the period	0.00	0.00	0.00
3	Equity Share Capital	252.92	252.92	252.92
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	849.72	849.72	701.84
8	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/- each)	1.42	7.92	1.41
the Re	te: a)The above is an extract of the detailed format of Quant Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listin gulations, 2015. The full format of the Quarterly Janual il biste of the Stock Exchange (s) and the listed entity. Compa	and Other I inancial Re	Disclosure Re sults are avai	quirements lable on the
		Netlink S	olutions (Inc	
				Sd/- inesh Mod
Pla	ice: Mumbai			ime Directo

LOVABLE LINGERIE LIMITED

NOTICE TO THE SHAREHOLDERS

UB: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE MEAT ACCOUNT OF THE IEPF AUTHORITY

DEMAI ACCOUNT OF INEIPER AUTHORITY
IT his Notice is heaviery given to the shareholders of Lovable Lingeric Linitect.
This Notice is heaviery given to the provision of Section 124 and 125 of the
Proceeding First Authority (Accounting), Auth. Transfer and Refution) Fauls
2016 (The IEFF Rules 1) as membed from time to time.
In the IEFF Rules 1 als hare in respect of Which dividend has not been
claimed or paid to the shareholders for the last seven consecutive years or
more shallbe thransferred to the DEMAI Account of the IEFF Authority.
The concerned shareholder, holding shares in physical form and whose shares
are labele to be transferred to the DEMAI Account of the IEFF Authority,
and to the the Company would be issuing new share certificate(s) in lieu to
right alst a certificate(s) sheld by them for the purpose of transfer of shareful and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of such may share
the DEMAI Account of the IEFF Authority and upon issue of the IEFF Authority and upon issue of the DEMAI Account of the IEFF Authority and upon

owwere he noted that no such further action would be required in respect see held in dematerialized form.

ant to the provision of the IEPF Rules, the Company has sent individual to the latest validable addresses of the shareholders whose dividends no under the provision of the IEPF Rules, the Company has sent individual to the latest validable addresses of the shareholders whose dividends not group and further than the provision of the IEPF Rules, the Company has uploaded so of the shareholders, whose dividends has remained unclaimed or for seven consecutive years and whose shares are liable to get erred to the DEMAT Account of the IEPF Authority along with their folio or DP ID — Demat to make the provision of the IEPF and the IEPF Authority along with their folio holders may note that both the unclaimed dividend and the shares read to the IEPF Authority, including all benefits accuring ones other hards, can be claimed back after following the procedure prescribed in the IEPF. The Shareholders may turther note that the details uploaded by the conflict along by the Company for the purpose of the shares to the DEMAT not the IEPF Authority.

coount of the EFF Authority.

Coount of the EFF Authority are requested to claim their unclaimedurance to be concurred shareholders are requested to claim their unclaimedurance of the end of the end

••••

For Lovable Lingerie Limite Sd/ DATE – January 19, 2023 PLACE: Mumbai

## TENDER CARE -

— Advertorial



Power Grid Corporation of India Limited (POWERGRID), a Maharatna PSU under Ministry of Power, Gov en awarded for extensive procurement through Go ce (GeM) nortal POWERGRID's Director (Pers Markelplace (GeM) portal. POWERGRID's Director (Personnel) Dr. V. K. Singh and Executive Director (Contract Services) Sh. B. Anantha Sarma, received the Certificate of Appreciation from Sh. Sandeep Verma, Additional Chief Secretary, Department of Science & Technology, Covernment of Rajasthan and Sh. Praksah Mirani, Additional CEO, Government e-Marketplace during the 8th Global Procurement Summit, organized by All India Management Association (AIMA) with support of Ministry of Finance, Government of India and The World Bank. POWERGRID began procurement through GeM in 2018 and procured good worth 8 6.8 C Crore through GeM in 2018 and procured good worth 8 6.8 C Corne through GeM in CH Secretary (Secretary Control Contr essed a massive growth, reaching beyond ₹1050 Cr upto Q3 of the current financial year (FY 2022-23), POWERGRID has carried out 98.88% of its total Goods & Service procurement through GeM

ets of POWERGRID and its sub as on December 31, 2022, include 1,73,791 circuit km of trans on lines, 270 substations and transformation capacity of איאי אייאי אייאי. www. with the use of state-of-the-art maintenance tech-niques, automation and digitization, POWERGRID has maintained transmission system availability more then 0004 4 93 043 MVA. With the use of state-of-the-art mainten

### GAIL SHOWCASES ITS INITIATIVES ON ENVIRONMENT & BIODIVERSITY

"Interdependence" and "Interactions" initiatives are two global awareness milestones where GAIL integrated It's messaging through renowned Film makers from many nations to reach millions with one consolidated voice on climate change, environment & biodiversity produced under the auspices of organisa-tions like United Nations, WMO, WAAS, COP15 and climate ad-visors. INTERACTIONS comprises of 12 short films produced byArtforthe World (Geneva, Switzerland) with the participation of 12 international film-makers. INTERDEPENDENCE, was Premiered at Rome and was viewed by over 500 million people across continents including India. To support its mission & vision statement GAIL has also initiated a path to a Net Zero GAIL alongwith a Net Zero India & a Net Zero World For GAIL there are man a Net Zero India & a Net Zero World. For GAIL there are many milestones that need to be laid, along the path being paved for a cleaner, sustainable future and more habitable Earth. GAIL has been constantly striving to create awareness against Climate Change, Air Pollution and spreading the tenets of Sustainability in individual and corporate lifestyles through its initiative Hawa Badlo. Hawage Badlo (Change the Air) an initiative by GAIL (India) Ltd was started in 2016. It connects with the citizens on a digital platform for creating awareness for better air and environment and to provide solutions for cutalling the effects of air pollution was originally started as a in the year 2016.

### BANK OF INDIA POSTS IMPRESSIVE GROWTH IN NET PROFIT, BOTH ANNUALLY AND SEQUENTIALLY

Bank of India, a leading Public Sector Bank posted a rise by 20% sequentially in Net Profit at Rs. 1151 crore in the quarter ended December 31, 2022 (QSFY23), driven by a steady rise in operating margins 8% sequentially.Bank has demonstrated significant improvement in various important parameters during the third quarter. Operating Profit has jumped to Rs. 3,652 crore up by 74% YoY and by 8% sequentially. The Return on Assets (RoA) stood at 55 bps. The NIM% is reported at 3.28%, driven by the Domestic NIM% of 3.72%. The growth in profdriven by the Domestic NMM% of 3.72%. The growth in prof-itability is mainly contributed by the growth in Advances, more particularly on the growth in RAM and corporate segments. With better credit off take, considerable growth is witnessed in NIM%, which shood at 3.28% thereby improved by 101 bps YoY. MI stood at Rs. 5,596 crore up by 64% YoY and 10% sequentially. Yield on Advances at 7.67%, increased by 46 bps sequentially and 65 bps YoY. FAMA dvances grew by 13.24% on YoY bassis and it constitutes 54.14% of Gross Advances. CASA deposits domestic increased by 3.70% on YoY basis and the domestic CASA% is reported at 44.56% on Aggregate Deposits. On the recovery front, bank took several steps which has brought down Gross NPA% to 7.66% with a significant decline by 260 bps on YOY basis and also reduced the Gross NPA on absolute num-ber by Rs. 6,875 crore on YoY basis. The Net NPA% has also declined and touched to 1.61%, down by 105 bps on YOY bas on Seption of the control of the c declined and touched to 1.61%, down by 105 bps on YoY basis. Slippage Ratio stood at 0.27% declined by 20 bps YoY. Both the Gross NPA and Net NPA have reduced on absolute and percentage basis on YoY and QoQ basis. Cost to Income Ratio (Global) improved on sequential basis to 48.03% (as on 31.12.2022) as against 48.10% (as on 30.09.2022) and 60.03% (as on 31.12.2021).

### BANK OF MAHARASHTRA Q3 PROFIT MORE THAN DOUBLES TO RS 775/- CRORE

State-owned Bank of Maharashtra (BoM) State-owned Bank of Maharashtra (BoM) on 16.01.2023 reported more than two-fold jump in its profit at Rs. 775 crore in the quarter ended December 2022 due to increase in net linterestincome and improved asset quality. The Pune-head-quartered public sector bank, which is eyeing a qualified institutional placement (OIP) of Rs. 500-1,000 Crore in the fourth quarter reported an ent profit of Rs. 375 quarter, reported a net profit of Rs 325



crore in the year-ago period. Gross advances rose by about 22 per cent y-o-y to Rs. 1,56,962 crore. Within this, corporate advances grew by 25 per cent; retail (23 per cent), MSME (22 per cent) and agriculture (9 per cent). Total deposits increased by about 12 per cent to Rs. 2,08,436 crore as

of December-end 2022. Within total deposits, the proportion on low-cost current account, savings account deposits stood at 52.50 per. Speaking about quarterly number, BoM managing director AS Rajeev said the net profits urgred by a 138.76 per cent and operating profit has shown a growth of 35.94 per cent to Rs 1,580 crore as against Rs. 1,162 crore in the same quarter a year ago. He said the bank aims to protect the profit growth in the current quarter and also maintain the Net Interest Margin (NIM) at the current level of 3.6 per cent. Though the capital adequacy ratio of the Bank is robust at 17.53 per cent (excluding accrued profit) and it does not need capital to grow business. of December-end 2022

....



# लोकप्रिय वाद्यवादक-संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन

मुंबई, दि.१९ : लोकप्रिय वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन झाले ते वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंतिम संस्कार करण्यात आले. मंगळवारी ( जानेवारी) दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. गणेशोत्सवात

आवर्जून वाजणारं 'चिकमोत्याची माळ..' हे गाणं त्यांनी अरविंद हळदीपूर यांच्यासोबत संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची लोकप्रियता आजही जशीच्या तशी आहे. मुखर्जी यांनी वयाच्या अवध्या दहाट्या वर्षी वादन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. वयाच्या दहाट्या वर्षापासून त्यांनी सहायक म्हणून संगीतकार राजेश रोशन यांच्याकडे सुरुवात केली. ते उत्तम कोंग वादक होते. त्यांचे वडील बंगाली आणि आई महाराष्ट्रीयन होती, पण ते मराठीच बोलायचे. निर्मल यांचे हिंढी. बंगाली भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्याचबरोबर ते मराठी आणि मालवणी भाषेतही बोलत असत. त्यांचे वडील एक प्रसिद्ध सिने निर्माता होते. दादरमध्ये त्यांचा बसंती म्युझिक हॉल होता. ज्यामध्ये अनेक संगीतकार-वादक रेकॉर्डिंगपूर्वी

सरावासाठी तिथे

येत असत. याच

निर्मल यांच्यावर

संगीताचा प्रभाव

पडला. वयाच्या

वर्षी ते म्युझिक

असोसिएशनचे

त्यांनी दहाट्या

वर्षी हजरा सिंग

यांच्या टीमसोबत

वादनाला सुरुवात

केली होती.

त्यानंतर पुढे

लक्ष्मीकांत-

जाऊन त्यांनी

प्रसिद्ध संगीतकार

प्यारेलाल यांच्या

टीममध्ये आपलं

रःथान निर्माण

केले होते.

सदस्य बनले होते.

अवध्या चौदाव्या

कालावधीत

CORRIGENDUM Public Notice was published in this News paper of 3/01/2023 as per the instruction of my Clients MR JAYANT KUMAR SAHU AND MRS. SNEHALATA JAYANT SAHOO, regarding any claim or objection in respect of Flat No. A/406, 4th Floor, admeasuring 380 respect of Flat No. A/406, 4th Floor , admeasuring 380 Sq. Ft. Built – Up area within Parasnath Nagari Building No. 1 CHS. Limited situated at Revenue village Tivari, Naigaon (E), Talluka Vasai District Palghar 401208 Flat No. is wronglylerroneously mentioned as A/404 instead of A/406.hence it should

not be read and considered in the said notice, and tha

its should be read and considered as Flat No. A/406 other details are correct in the said Public Notice Sunil Tyag Sunil Tyagi
Date: 20/01/2023 (Advocate High Court)
Off: B/78 Shanti Shopping Centre, Opp. Mira Road
Railway Station, Mira Road (E) Dist. Thane- 401107

### जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे कळविण्यात येत आहे की. माडे मशील श्रीमती सविता उमेश भाटे (विवाहापुर्वीचे कुमार्र सविता वसंत साळुंके), र/ठि.: ०१/६बी, विकास निवास माधान सोसायटी. श्री कष्ण नगर. साकिनाका. मंबई 000७२ आणि त्यांनी त्यांचे ए.एन.एम. (ऑक्झीलिय नर्स मिडवायफरी) डिप्लोमा परीक्षा सन २००० मध्ये झालेर्ल उत्तीर्ण केलेली आहे आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सील मुंबई यांच्याद्वारे वितरीत मुळ परीक्षा डिप्लोम माणपत्र होता. सदर मुळ प्रमाणपत्र माझे अशील श्रीमत विता उमेश भाटे यांच्याकडून हरवला आणि याबाबत यांनी दिनांक १८.०१.२०२३ रोजी साकिनाका पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रार क्र.३७१३/२०२३ नोंद केर्ल

जर कोणा व्यक्तीस/पक्षकारास, कायदेशीर वारसदारा ाहाराष्ट्र नर्सिंग काऊन्सील मुंबई यांच्याद्वारे वितरीत सद मळ परीक्षा डिप्लोमा प्रमाणपत्र ताब्यात असल्याचा दाव सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसात आणुन द्यावे. दिनांक: २०.०१.२०२३

्र विठल ही. गाडीकर (वकील उच्च न्यायालय कार्यालय: इमारत क्र.९३ए/जे-९/००२, संघर्ष नगर चांदिवली फार्म रोड, चांदिवली, मुंबई-४०००७२ मोबा.:९७०२४००३४

### जाहीर सूचना

... सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती रझियाबानो महफुज हुसेन आणि श्रीमती विणाबेन हेमंत मार नवाब (शाह) यांच्या दरम्यान दिनांक २४.०६.१९९८ ोजीचा मळ करारनामा जो प्रकरण क्र. ईएनएफ-१/सीएचए पेड/५६/०८ नुसार मुद्रांक संकलक (बोरिवली) कडे संलग्न आणि ग सदर करारनामाचे मुद्रांक शुल्क व दंड रक्कम पूर्वी भरलेली आहे ासे माझे अशील **श्रीमती विणाबेन हेमंत कुमार नवाब (शाह**) यांच्याकडन संबंधित खोली क्र.६. चारकोप(१) घरकल को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१७३, सेक्टर-१, चारकोप कांदिवली (प.). मंबई-४०००६७. क्षेत्रफळ २५ चौ.मी. बृ.मुं.म.पा.चे आर/एस वॉर्ड या जागेबाबत होते हरवले आहे. . संदर्भात बृहन्मुंबई पोलीस/चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार क्र.६१३७-२०२३ दिनांक १९.०१.२०२३ रोजी नोंद जण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस वे सापदल्यास किंव कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप सल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता **ॲड. उमेश वी. जाध**र यांना खोली क्र.४३, प्लॉट क्र.२५३, आमंत्रण कोहौसो लि. वेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६। येथे सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** संपर्क करावा यथा असे समजले जाईल की, **श्रीमती रझियाबानो महफु**ज हसेन आणि श्रीमती विणाबेन हेमंत कुमार नवाब (शाह) च्या दरम्यान दिनांक २४.०६.१९९८ रोजीचा मुळ करारन हरवले आहे आणि दावा. आक्षेप त्याग केले आहेत असे समजले

सही/-श्री. उमेश वी. जाधव वकील उच्च न्यायालय दिनांक:२०.०१.२०२३

जाहीर नोटीस माझे अशिल श्री. आशिष विनोदराय पोपटानी यांर्न दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की खालील नमूद मिळकतीचे मालक कै. कु ममत विनोदराय पोपटानी हिचे दि. १९/११/२०१७ रोर्ज निधन झाले असून तिचे वडील कै.श्री.विनोदराय पोपटानी यांचेही दि.०८/१०/२०२० रोजी निर्वसियत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री आशिष विनोदराय पोपटानी व सून सौ. रेख आशिष पोपटानी हे वारसदार आहेत.या नोटिशीदा नमूद मिळकतीच्या भांडवलात/मालमत्तेत असले ें कु ममता विनोदराय पोपटानी व कै. श्री विनोदराय पोपटानी यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत. र्ह नोटिस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय: दुकान नं ६, सन शाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन समीर, नाला सोपारा(पू) पालघर ४०१२०९, महाराष्ट्र. या पत्त्य वर त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्य पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत अन्यंथा तसा कोणाचाई कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि नमूद मिळकतीच्या भांडवलात भाग भांडवल नं. ३४ मवमशष्ट्र क्र. १६६ ते १७०, मालमत्तेत असलेले के. श्री. विनोदराय पोपटानी यांचे भाग व हितसंबंध श्री. आशिष विनोदराय पोपटानी व सौ. रेखा आशिष

मिळकतीचा तपशिल् रूम नं.सी-३४,चारकोप (१) जलसरोवर सह.गृह संस्था मर्या., (नोंदणी क्र.बी.ओ.एम./डब्लू.आर./ एच.एस.जी./टी.ओ /४२७९/१९८८-८९, दि. १८/ ०२/१९८९) प्लॉट नं.५२८,सेक्टर-५, रोड आर.एस सी. ४९, चारकोप कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ.मी.बिल्ट अप, गांव कांदिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा दिनांक: २०/०१/२०२३ ठिकाण:नालासोपारा पूर्व, पालघर,

पोपटानी यांच्या नावे हस्तांतरीत करण्यास म्हाडा

संस्थेस / संबंधित अधिकाऱ्यास मोकळीक राही

याची नोंद घ्यावी

श्री.आशिष कुमार सिंग (वकील)

### जाहीर सूचना भाम्ही पदाधिकारी जसवंती रेसिडेंसी (एस आर ए

सहकारी गृह निर्माण संस्था (मर्या) रजि. क्र. एम.यु. एम एस.आर.ए/ एच.एस.जी/ टीसी/ ११६१२/ सन २००९ , i), मुंबई ४०००६७. सी.टी.एस. क्र. ३१६,३१६/१ ते ८६ ३१७, ३१७/१ ते ८ ओफ व्हिलेज मालाड, असे जाहीर करत आहे की आमचे संस्थेचे विकासव

मेसर्स. आश्रय हाऊसिंग द्वारा झो.प.प्रा. योजना ३३(१० बाली राबवत आहे, नियमानुसार परिशिष्ट २. सभास श्रीमती अंगुरी श्रीराम टाक यांना अनु. क्र. ८७ मधे पात्र सभासद घोषित केले गेले सोबत त्यांचा मुलगा श्री त्रिपक्षीय करारनामा करण्यात आले. विकासक द्रारे दि २६/०६/२०१२ रोजी कायम स्वरूपी निवासी सदनिका म. ए ११२ वाटप करण्यात आले. श्रीमती अंगुर्र श्रीराम टाक यांचे दिनांक २२/०९/२०२० रोजी निधन झाले. या पूर्वी त्यांचे पति श्री श्रीराम टाक यांचे दि ११/०४/१९<sup>९</sup>८ रोजी निधन झाले. सध्या त्यांचे परिवा मधे त्यांची मलगी १) श्रीमती संतोष हरिकमार भंबक वय ५९, २) श्रीमती सुनीता राजकुमार लुकड वय ५१, ३) यांचा मुलगा श्री राजेश श्रीराम टाँक वय ४९, ४ त्यांची मुलगी श्रीमती अमिता जगजीत बीडलान व ४६, व त्यांची लहान मुलगी श्रीमती निलम संजय बीडलान वय ४४. ह्या सर्व वारसदारांनी श्री राकेश श्रीराम टाक यांचे नावे सदनिका हस्तांतरण करणे बाब**त** लेखी ना हरकत प्रमाणपत्र संस्थेला दिले गेले आहेत संस्थे मधे झो.प.पा. अंतर्गत ह्यांचे नावे भागदाखर देनांक २५ जून<sup>ँ</sup> २०१७ रोजी संस्थे द्वारा कै. अंगुर्र थ्रीराम टाक च्या नावाने प्रमाणपत्र क्र. ०१२ सदनिक धारक क्र. F/112 परिशिष्ट क्र.८७. ज्यांचे रजिस्टर .... गोंदणी क्र. १० व ५ भाग भांडवल क्र. १११ ते १२० अशे गागदाखले देण्यात आले त्यात व सोसायटी मेंटेनन्स गवती मधे त्यांचे नांव एस.आर.ए नियम परिपत्रक १५ अंतर्गत मृत्युवारसाने त्यांचे कै. आई अंगुरी श्रीराम टाव एवजी श्री राकेश श्रीराम टाक च्या नावे सदनिका क्र . १२ मधे नाव हस्तांतरण करणे करीता संस्थेला एक भर्ज दिला आहे संस्था वृतपत्रात जाहीर सूचना द्वारा अ मसिद्धी देत आहे कि सदनिका क्र. ए/११२. हे श्री राकेश बाबतची कोणालाही कायदेशीर तकार किंवा सद प्रदनिका वर लोन/ गहाण/ हक्क/ हरकत वगैरे तक्रार ... भसेल त्या व्यक्तीने वरील नमूद पत्यावर संस्थेचे सचिव/ अध्यक्ष ह्यांना लेखी तक्रार देण्यात यावी अन्यथा १४ दिवसा नंतर कोणतेही तक्रार दखल गृहीत ा धरून वरील नमूद सदनिका क्र. ए/११२. श्री राकेश श्रीराम टाक चे नावावर हस्तांतरण करण्यात येईल

जसवंती रेसिडेंसी (एस.आर.ए) सहकारी गृह निर्माण संस्था (मर्या) च्या वतीन सही/- सचिव/ अध्यक्ष ध्थळ: मंबई दि: २०/०१/२०२

अशी नोंद घ्यावी.

### **PUBLIC NOTICE** PUBLIC NOTICE

the New Shreeji CHS Ltd., having address

at **Add.**: New Shreeji CHS Ltd., Ganga Comple Opp. Pooja Nagar, Mira Road (E), Thane - 40110

holding Flat 504, in the Society, died on 09-07-202

vithout making any nomination. The Society here

nvites claims or objections from the heir or heirs

ther claimants/objects or objectors to the transfe

f the said shares and interest of the decease

nember in the capital property of the society with

period of 14 days from the application of th

otice, with copies of such documents and other

roofs in support of his/her/their claims/objection

or transfer of shares and interest of the decease

nember in the capital/property of the society. If r

claims/objections are received within the perior prescribed above, the society shall be free to dea

with the shares & interest of the deceased member

the capital/property of the society in such manne

s is provided under the Bye-laws of the society

society for transfer of shares and interest of th

eceased member in the capital/property of the

society shall be dealt with in the manner provide

under the Bye-laws of the society. A copy of th

egistered Bye-laws of the society is available f

spection by the claimants/objectors, in the office

f the society/with the secretary of the socie

जाहीर सूचना

माझे अशील श्री. सुभाष अमरनाथ विघ यांच्य सूचनेअंतर्गत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात

त आहे की, ते खालील तपशिलानुसार मालमत्तेमधी

ायदेशीर वहिवाटदार, दावेदार आहेत आणि त्यांच्याकडे

सर्व अधिकार, हक्क, हित आहेत. तसेच त्यांच्या ना

**१)** सीटीएस क्र.१२०(भाग), गाव सहार, तालुका अंधेरी तारपाखाडी, सहार, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई

शहर व मंबई उपनगर जिल्हा, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सम

२) सर्व्हे क्र.११२(भाग), हिस्सा क्र.३, सीटीएस क्र.१४५ (भाग), गाव सहार, तालुका अंधेरी, सुतारपाखाडी, सहार

गेंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपन**्** 

क्षेत्रफळ २२०० चौ.फु. कार्पेट, सी विंग, नव्या बांधलेली इमारत, ११९, बिझनेस पॉईंट इमारत

रुतारपाखाडी, सहार गाव, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९

-असे की, माझे अशील श्री. सुभाष अमरनाथ विघ यांर्न

परोक्त मालमत्ता स्वर्गीय रॉय ॲम्ब्रोझ क्रियाड

ांच्याकडन प्राप्त/खरेदी केली होती आणि तेव्हापासन

गझे अशिलांकडे मालक म्हणून सदर मालमत्तेचा वाप

बर कोणा त्यक्तीस/पश्रकारास/कायदेशीर वारसदार

ातिनिधी यांना सदर मालमत्ता किंवा भागावर प्रतिकुर

गुवा किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुप

лझ्याकडे/माझ्या अशिलांकडे सदर सूचना प्रकाशः

गरखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा असे दाव वेचारात घेतले जाणार नाही.

**पत्ता:** १०२३, निम्न तळमजला. रुस्तमजी ईंब्र झो

लक्ष्मी सिंग कॉम्प्लेक्स, गोरेगाव मुलुंड लिंक रोड

दिनांक: २०.०१.२०२

सुधाकर मिश्रा (वकील

मोबा.:९८६९०३५८९४

वहिवाट आहे.

**डेकाण: मुंब**ई

जिल्हा, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे ६०६ चौ.मी.

New Shreeji CHS Ltd Sd/-

Hon. Secretary

of the notice till the date of expiry of its period.

Place: Mira Road (East), Thane Date: 20/01/2023

reater Bombay Secondary Teacher's Co Housing Society Ltd. Having address ear RTO,4 Bungalows, Andheri West Mumbai-400053. And holding Flat No.65/100 n the Building of the Society. Died on 9th July 2008 has made nomination to transfer the wnership to his son Mr.Pradeep Virendra

Any person (s) having any claim or right or title vay of inheritance. Share sale assignment,Mortgage lease,Tenancy. Lien, Licence, gift Trust bequest, exchange possession occupation encumbrance asement however or otherwise is hereb equired to intimate to the undersigned wit in 15 days from the date of publication of thi otice at above address of his / her such claim if any in absence of any documentar vidence no claims will be entertain nereafter.

Pradeep Powar
(Son of Late Mr. Virendra J. Powar)
PLACE: MUMBAI DATE: 20/01/2023 MOB: 9773810091

### PUBLIC NOTICE

Mrs. Smita Anil Satam a Member of the Om Jyoti CHS Ltd., Plot No. 11, Rive Valley Complex, Madona Colony Road Borivali (West), Mumbai 400103 and holding **Flat No. 303**, Third floor, in the building of the society and holding Share therein. That Mrs. Smita Anil Satan any nomination.

The society hereby invites claims o objections from the heir or heirs or othe claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period 15 days from the publication of thi notice, with copies of such document and other proofs in support of his/ her their claims/ objections for transfer of shares and interest of the decease member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescriber above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner a s provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any eceived by the society for transfer shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 a.m. to 5.00 p.m. from the date o publication of the notice till the date o

For and on behalf o Om Jyoti Co-operative Housin Society Ltd Sd/- Hon. Secretar Date: 20/01/202

expiry of its period.

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

च-मणः गटामार्गारहात्वाद्वाद्वाद्वाद्वाद्वाद्वाद्वाद्वाद्वाद				
३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल एर.लाख				
तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२२		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.23	७१.९४	३0.३६	
कर व अपवादात्मक बाबपुर्व निव्वळ नफा	३६.०५	२२०.०६	30.89	
करपूर्व व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा	३६.०५	२२०.०६	30.89	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	3 ६.0 ३	२००.१९	34.44	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	0.00	0.00	0.00	
समभाग भांडवल	२५२.९२	२५२.९२	२५२.९२	
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार)	८४९.७२	८४९.७२	009.68	
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)	9.82	७.९२	9.89	
टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५ करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमन्यातील र				

नमुना कंपनीच्या www.nsil.co.in/finacials.php. वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरि

दिनांक: १९.०१.२०२३

मिनेश मोदी - पुर्णवेळ संचालव



## बोली निमंत्रण सूचना (२रे आवाहन)

तळोजा काडीवरील जलपुरवठा पाईपलाईन पुलावर जल वाहन वाहतुकीस प्रतिबंध करणारे एम.एस. बार नेश तरतुद व उभारणे (२रे आवाहन)

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमुद केलेल्या कामासाठी नदी/खाडीवर पुलांसाठी संरचनात्मक स्टील कामा सारखे समान स्वरुपाचे कार्य पुर्णतेचा अनुभव असणारे आणि सिडको लिमिटेड, केंद्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन आणि त्यांचे उपक्रमासह उचित वर्ग व श्रेणीत नोंदणीकृत असणारे, अनिवार्य पात्रता अर्हता पूर्ण करणाऱ्या अनुभवी भावी बोलिदारांकडून ई-निविदा प्रक्रियेद्वारे ऑनलाईन बाब दर टक्केवारी निविदा मागवित आहेत.

१. कामाचे नाव: तळोजा काडीवरील जलपुरवठा पाईपलाईन पुलावर जल वाहन वाहतकीस प्रतिबंध करणारे एम.एस. बार नेश तरतद व उभारणे ( २रे आवाहन). २. सी.ए.क्र.: १४/सिडको/ईई(कोंढाणे)/२०२२-२३, ३. बोली मांडण्याची रक्कम: रु.८५,४४,६३०.१२, ४. इरठे: रु.८६,०००/-, ५. नोंदणी वर्ग: वर्ग-४अ व अधिक, ६. पूर्तता कालावधी: ६० दिवस (साठ दिवस) (पावसाळ्यासह), ७. निविदा प्रक्रिया शुल्क: रू.५९००.०० (१८% जीएसटी समाविष्ट) (ना-परतावा).

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज mahatenders.gov.in या अधिकृत वेबसाईटवर २३.०१.२०२३ रोजी १७.०१वा. पासून उपलब्ध होईल.

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in अधिक्षक अभियंता (डब्ल्य्/एस) सिडको/जनसंपर्क/४२४/२०२२-२३

## सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की श्रीमती निशा नरेश खिलनानी (विवाहापूर्वी कुमारी. निशा मनोहर अंडवाणी) यांनी आम्हाला येथे असलेला निवासी फ्लंट ए-६०३, एव्हरशाईन अव्हेन्यू ए/६, ग्लोबल सिटी, विरार वेस्ट, तालुका – वसई,जिल्हा – पालघर, महाराष्ट्र – ४०१३०३ विकण्यास सहमती दर्शवली आहे ते सर्व भारापासून मुक्त आहे.सदर सदनिका मूळतः श्रीमती शशी मनोहर अडवाणी आणि कै. श्री.मनोहर बी.अडवाणी यांच्या संयुक्त मालकीची होती पण कै. श्री. मनोहर बी. अडवाणी च्या निधनानंतर, श्रीमती शशी मनोहर अडवाणी यांनी हा फ्रॅंट त्यांची मुलगी श्रीमती निशा नरेश खिलनानी (विवाहापूर्वी कुमारी निशा मनोहर अडवाणी) हिला भेट म्हणून दिला. खाली नमूद केलेल्या सदनिकेचे कायदेशीर वारस (श्रीमती निशा नरेश खिलनानी यांची आई आणि भावंड) यांनीही श्रीमती निशा नरेश खिलनानी (विवाहापूर्वी मिस. निशा मनोहर अडवाणी) यांच्या नावे त्यांचे हक्क सोडण्यास सहमती दर्शवली.

- १) श्रीमती शशी मनोहर अडवाणी (आई)
- २) श्रीमती जया पुरोषतम गणवाणी (विवाहापूर्वी मिस्त. जया मनोहर अडवाणी) (सख्खी बहीण)
- ३) श्री.हरेश मनोहर अडवाणी (सख्खा भाऊ)
- ४) श्री. महेंद्र मनोहर अडवाणी (सख्खा भाऊ)

वरील सदनिकेच्या संदर्भात कोणताही अधिकार, शीर्षक, स्वरस, दावा किंवा कोणत्याई प्रकारची मागणी असलेली कोणतीही व्यक्ती (वर नमूद केलेल्यांसह) या प्रकाशनाच्य तारखेपासून चौदा दिवसांच्या आत, त्याच्या कागदोपत्री पुराव्यासह अधोस्वाक्षरीत लेखी देईल येथे ए-३०४, एव्हरशाईन अव्हेन्यू ए/६, ग्लोबल सिटी, विरार पश्चिम, तालुका – वसई, जिल्हा – पालघर, महाराष्ट्र – ४०१३०३ श्री. अमितकुमार कौशिककुमार प्रजापती यांना कळवणे आवश्यक आहे, तसे न झाल्यास, वाटाघाटी पूर्ण केल्या जातील आणि कोणत्याही संदर्भातील असा दावा आणि दावा जर असेल तर, माफ किंवा माफ केले गेले आहे असे मानले

श्री. अमितकुमार कौशिककुमार प्रजापती ए-३०४, एव्हरशाईन अव्हेन्यू ए/६, ग्लोबल सिटी, विरार वेस्ट, तालुका - वसई, जिल्हा- पालघर, महाराष्ट्र -४०१३०३.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

### जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) मे. नोवाटीप कॉर्पोरेट प्रा.ल., त्यांचे संचालक रिना घोषदस्तीदार यांचे मार्फत आणि (२) श्रीमती मिताली संदीप अगरवाल हे खालील अनुसचित नमुद केलेल्या व्यावसायिक यनिटबाबत **में. रोशनी एन्टरपायदोस** यांच्या अधिकाराची चौकशी करीत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) भाडेपट्टादाता, यांनी **मे. निकोलस लॅबोरेटरीज इंडिया लिमिटेड (पुर्वीचे मे. इंडियन शेहरींग लिमिटेड) (यापुढे निकोलस म्हणून संदर्भ)** यांच्या नावे दिनांक २४.०८.१९६५ रोजीचे भाडेपट्ट करारनामा व ११.०८.१९८८ रोजीचा भाडेपट्टा करारनामा दिनांक ०१.०८.१९६५ पासून ९५ वर्षांच्या मुदतीकरिता केला होता. दिनांक २९.०९.२००७ रोजीच्या करारनामानुसार सदर निकोलस यांनी लॉट एफ-४/२ मधील त्यांचे अधिकार **मे. सुपर फार्मा प्रा.लि.** यांच्या नावें केले होते. सदर निकोलस यांचे नाव बदलन **मे. निकोलस पिरामल इंडिया लिमिटेड** असे करण्यात आले. न्यायालयाद्वारे मंज् विलीनीकरण योजनेनुसार **मे. सपर फार्मा प्रा.लि.** यांचे **मे. निकोलस पिरामल इंडिया लिमिटेड** ांच्यासह एकत्रीकरण करण्यात आले. **मे. निकोलस पिरामल इंडिया लिमिटेड** यांचे नाव पढे बदलन <mark>ने. पिरामल हेल्थकेअर लिमिटेड</mark> असे ठेवण्यात आले आणि पुन्हा पुढे <mark>मे. पिरामल एन्टरप्रायझेस</mark> **लिमिटेड** असे करण्यात आले. एमआयडीसीने त्यांचे दिनांक २८.१२.२०१५ रोजीचे आदेशानुसार **मे**. <mark>रोशनी एन्टरप्रायझेस</mark> यांच्या नावे धारणाधिकार हस्तांतरणास अनुमती दिली आणि त्यांच्या नावे दिनांक ०४.०१.२०१६ रोजीचे भाडेपट्टा करारनामा (युएचएन-३५९६/२०१६ व युएचएन-३५९७/२०१६ करण्यात आले. सदर **मे. रोशनी एन्टरप्रायझेस** यांनी सदर जमिनीवर जीएनपी गॅलेक्सी फेर्ज १ अर्श व्यावसायिक इमारत बांधली. उपरोक्त प्रस्तुतीनुसार माझे अशिलांना सदर युनिट खरेदीकरिता करारनामा कर्ता म्हणून **मे. रोशनी एन्टरप्रायझेस,** त्यांचे भागीदारामार्फत करारनामा करण्याची इच्छा आहे.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, वित्तीय संस्थेस खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, किंवा अन्य इतर प्रकारे सदर विक्री विरोधात कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** युनिट क्र.२०२, अतरीकृपाँ इमारत, आर.टी. रोड, वसंत ॲव्हेन्यु इमारतीजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ येथे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थिगित . केले आहेत असे समजण्यात येऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.

### वर संदर्भित मालमत्तेची अनुसुची

गालमत्ता जागा अर्थात व्यावसायिक युनिट क्र.१७, १७ए, १७बी, १७सी, १७डी, ५० व ५१, तळमजला, युनिट क्र.३८ व ३९, १ला मजला, क्षेत्रफळ ९१८० चौ.फु. कार्पेट तत्सम ८५३.१६ चौ.मी. कार्पेट, जीएनपी गॅलेक्सीची फेज-१ म्हणून ज्ञात इमारत, जमीन प्लॉट क्र.एफ-४/१ त्र एफ-४/२, गाव कन्साई, ता. अंबरनाथ व जिल्हा ठाणे, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र अंबरनाथ (पश्चिम)-४२१५०१.

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २०.०१.२०२३

जाहीर सूचना

आम्ही पदाधिकारी जसवंती रेसिडेंसी (एस आर ए

सहकारी गृह निर्माण संस्था (मर्या) रजि. क्र

एम.य.एम/ एस.आर.ए/ एच.एस.जी/ टीसी

. ११६१९/ सन २००९, सुभाषलेन, मंगलदीप

बिल्डिंगच्यासमोर , कांदिवली (प) , मुंबई ४०००६७

सी.टी.एस. क्र. ३१६,३१६/१ ते ८६ ३१७, ३१७/

ते ८ ओफ व्हिलेज मालाड, ता. बोरीवली मुंबइ

असे जाहीर करत आहे की आमचे संस्थेचे

विकासक मेसर्स, आश्रय हाऊसिंग द्वारा झो.पु.प्रा

योजना ३३(१०) खाली राबवत आहे, नियमानुसा

परिशिष्ट २. सभासद श्री नानुभाई जीनाभाई राठोः

यांना अनु. क्र. १०४ मधे पात्र सभासद घोषित केर्ल

गेले सोबत त्यांचे बायको सौ. जमना नानुभाई राठोः

यांचे नावाने सप्टेंबर २००९ साली त्रिपक्षीर

करारनामा करण्यात आले. विकासक द्वारे वि

२६/०६/२०१२ रोजी कायम स्वरूपी निवासं

सदनिका क्र. ३१० तिसरा मजला वाटप करण्या

आले. श्रीमती जमना नानुभाई राठोड यांचे दिनांक

१७/१०/२०१८ रोजी निधन झाले. तदपश्चयात १

नानुभाई जीनाभाई राठोड याचे दि. १०/११/२०२

रोजी निधन झाले, सध्या त्यांचे परिवार मधे त्यांचं

एकमेव मलगी दक्षा नानभाई राठोड लग्न नंतर चे ना

श्रीमती दक्षा किरीट पटेल ज्या सध्या आपले संस्थेचं

ईमारत बी/८०५. ८ वा मजलेवर त्याचे पति १

किरीट वासुभाई पटेल सोबत राहत आहे, श्रीमर्त

दक्षा किरीट पटेल यांनी संस्थे मधे झो.प.पा. अंतर्ग

त्यांचे नावे भगदाखला व सोसायटी मेंटेनेंस पावर्त

मधे त्यांचे नाव एस.आर.ए नियम परिपत्रक. १५

अंतर्गत मृत्युवारसाने त्यांचे कै. वडील नानुभा

जीनाभाई राठोड एवजी श्रीमती दक्षा किरीट पटेल

च्या नावे सदनिका क्र. ३१०. तिसरा मजला ना

हस्तांतरण करणे करीता संस्थेला एक अर्ज दिल

आहे संस्था वृतपत्रात जाहीर सूचना द्वारा आर्श

प्रसिद्धी देत आहे कि सदनिका क्र<sup>े.</sup> ३१०. हे श्रीमर्त

दक्षा किरीट पटेल चे नांवे करण्यात येणार आहे जर

ह्या बाबतची कोणालाही कायदेशीर तकार किंद

सदर सदनिका वर लोन/ गहाण / हक्क/ हरक

वगैरे तक्रार असेल त्या व्यक्तीने वरील नमद पत्याव

संस्थेचे सचिव / अध्यक्ष यांना लेखी तक्रोर देण्या

यावी. अन्यथा १४ दिवसा नंतर) कोणतेही तक्रार

दाखल गृहीत न धरून वरील नमूद सदनिका क्र

सहकारी गृह निर्माण संस्था (मर्या) च्या वतीन

जसवंती रेसिडेंसी (एस आर ए

सही/- सचिव/ अध्यक्ष

दि: २०/०१/२०२

३१० श्रीमती दक्षा किरीट पटेल चे नावावर हस्तांत

ण्यात येईल अशी नोंद घ्यावी.

स्थळ: मंबई

ॲडव्होकेट मृणाल दळवी, भागीदार मे. के.के. चावला ॲण्ड कंपनीकरिता

## **SVA India Limited**

CIN: L51909MH1981PLC281775

162 - C. Mittal Tower, Nariman Point, Mumbai – 400 021
Ph no. (0) 022 - 22886789/98, (f) 022 - 2286655,
Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com

### EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022 Particulars 31.12.2022 31.12.2022 31.12.2021 Total income from operations (net) 18.96 363.23 25.72 Net Profit from ordinary activities before tax Net Profit for the period after tax (after Extraordinary items) -56.52 -121.1 -23.92 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 330.26 330.26 Reserves (excluding Revaluation Reserve as

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

1.2 1.2

-3.67

shown in the Balance Sheet of previous year)

for continuing and discontinued operations)

Earnings Per Share (of Rs 10/- each)

	AND MINE MONTHS ENDED DE	CEMIDEN 31	, ZUZZ (Rs.	In Lakh Except EPS
Sr. No.		Quarter Ended	Nine months Ended	Quarter Ended
NO.	Particulars	31.12.2022	31.12.2022	31.12.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total income from operations (net)	18.96	363.23	25.72
2.	Net Profit from ordinary activities before tax	-56.52	-121.1	-23.92
3.	Net Profit for the period after tax			
	(after Extraordinary items)	-56.52	-121.1	-23.92
4.	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income			
	(after tax)]	-9.18	-169.83	-23.92
5.	Equity Share Capital	330.26	330.26	330.26
6.	Reserves (excluding Revaluation Reserve as			
	shown in the Balance Sheet of previous year)			
7.	Earnings Per Share (of Rs 10/- each)			
	for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	-0.28	-5.14	-0.72
	2. Diluted:	-0.28	-5.14	-0.72

The above is an extract of the detailed format of Quarterly & Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months ended Financial Results are available on the Stock Exchange websites: <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the Company's websites: <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the Company and websites: <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and vebsite: svaindia.com.

The said financials results were reviewed by the Audit Committee and approved by the Board or Directors of the Company in its meeting held on 19th January, 2023. The same is subjected to Limited Review by the Statutory Auditors. For SVA India Limited

Raghav Gupta Date: 19th January, 2023 DIN-00547629

# OMKARA

ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड **कॉर्पोरेट कार्यालयः** सी/५१५, कनाकिया झिलॉन, एलबीएस रोड आणि सीटीएस रोडचा जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इकिनॉक्सजवळ, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०. **दूर.:**०२२-२६५४४०००/८०९७९९८५९६

(परिशिष्ट-४-ए (नियम ८(६)/नियम ९(१) तरतुद पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

ई-लिलावाची तारीख व वेळ : ०४.०५.२०२१ रोजी दु.१२.०० ते दु.०१.०० दरम्यान सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनयम २००२ चे नियम ८(६)/नियम ९(१) अन्वये स्थावर मालमतेच्या विक्रीकारिता ई-लिलावाची विक्री सूचना.

याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना आणि विशेषतः खाली नमूद केलेल्या कर्जदारांना आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमना सरफायसी कायदा आणि सितुयरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ ने कलम १३(२) अंतर्गत दिनांक ०८.०४.२०१५ रोजी एक मागणी सूचना जारी केली होती ज्याद्वारे कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांना बोलावले होते अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सुरक्षित कर्जदार ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेडकडे गहाण/शुल्क आकारली आहे अर्थात १. शारदा इंटरनेशनल २. शी. सुदेश केशव नाईक ३. शी सुनील केशव नाईक ४. शी केशव ए. नाईक एकूण रु. १,७८,७४,२७१,७३१- (रुपये एक कोटी अठूठ्याहत्तर लाख चौहत्तर हजार दोनशे बहात्तर रुपये आणि प्रेहत्तर पैसे फक्त) च्या थकबाकीच्या परतफेडीसाठी दि.३१.०३.२०१५ रोजी या नोटीसच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत्. कर्जदार/जामीनदार ६० दिवसांच्या आत् कर्णवार भी त्रण्यात अयशस्वी ठरल्याने, ढगडइ च्या अधिकृत अधिकाऱ्याने ३०.०३.२०९७ रोजी खाली नमूद केलेल्या प्रतिभूत मालमत्तांचा ताबा घेतला.

पढे. ओमकारा ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रा.लि. (ओमकारा पीएस १७/२०२०-२१ टस्टचे विश्वस्त म्हणन काम करत आहे) ने टीजेएसबी कडन दिनांक २८.०१.२०२१ च्या कराराद्वारे कर्जदार/ सह-कर्जवार/तारणकरों देवणार्थ संपूर्व कर्याकी कर्ज आणि अंतरिहत सुरक्षा प्रदान केली आहे. त्यानुसार, ओएआरपीएन से समुपदेशकाच्या जागी पाऊल ठेवले आहे आणि थकवाकी वसूर करण्याचे आणि सुरक्षा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार, ओमकारा एआरसीने ३१.०३.२०२१ रोजी वास्तविक ताबा ताब्यात पेतला. यामुळे आता ओएआरपीएलचे अधिकृत अधिकारी देय वसुलीसाठी खाली नमूद केलेल्या प्रतिभूत मालमत्तेची विक्री करण्याचा मानस आहे

सप्पायसी कायद्याच्या करने १३ (२) आणि (४) च्या तरतुर्दीखालील अधिकार आणि अधिकारांचा वापर करून मालमत्ता विकली जाईल; १४१०२१२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता **जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे व परिणामाशिवाय** (बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ १३१०२१२०२३ दुपारी ४.०० पर्यंत आहे). थावर मालमत्ता, राखीव किंमत आणि इसारा रक्कम ठेव (इरठे) यांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:

मालमत्तेचे वर्णन आरक्षित मुल्य इरठे गाला क्र.२१८, क्षेत्रफळ सुमारे ९६६ चौरस फूट कारपेट क्षेत्र, २ऱ्या मजल्यावर, ब्लॉक बी मधील, हिंद सौराष्ट्र सर्व्हिस इंडस्ट्रीज को-ऑपरेंटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या हिंद सौराष्ट्र इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून ज्ञात इमारत १,३०,००,०००/-१३,००,०००/-ते सीटीएस क्र.१६४६, प्लॉट क्र.८५/८६ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड जे महसूल गाव मरोळ (मरोळ नाका, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व), तालुका अंधेरी, जि. मुंबई आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक

	हिद्दात, मुंबइच्या नादणा जिल्ह्यामध्य स्थित आहे.			
ई-लिलावाची तारीखः		१४.०२.२०२३ रोजी स.११.००व	π.	
	किमान बोली वाढविण्याची रक्कम:	रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त)		
	सहभागी होण्याचे बोली प्रपत्र/केवायसी दस्तावेज/	१३.०२.२०२३ रोजी दु.४.००वा.		
इरठे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ:				
निरीक्षणाची तारीख ०१.		०१.०२.२०२३ रोजी दु.३.००वा.	ते ०४.००वा. दरम्यान	

बोजा तपशील:- सोसायटीची देणी वगळता मालमतेवर कोणताही बोजा ज्ञात नाही. विक्रीच्या तपशीलवार अटी व शतींसाठी कृपया प्रतिभूत कर्जदाराच्या वेबसाइटवर प्रदान केलेल्या लिंकचा संदर्भ घ्या म्हणजे http://omkaraarc.com/auction.php

न्या बोलीदारांनी इस्टे जमा केला आहे आणि त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डेटा अपलोड करणे, बोली सादर करणे, ई-बोली प्रक्रियेचे प्रशिक्षण इत्यादीसाट जन बाताबाराना इसके आहे, ते ई-लिलाब सेवा प्रतायक्षाती संपर्क साथ नातक राज्य जरण, इसके अरूप, बाता साथ प्रतयक अरूपना है। सहाव्य आवश्यक अरूपना हो के सहाव्य आवश्यक अरूपना है। सहाव्य आवश्यक अरूपना है। मेल आयडी: support@bankeauctions.com, शी. हरीश गौडा, मोबाइल: १५९४५ ९७५५५ ई मेल hareesh.gowda@c1india.com आणि कोणत्याही मालमत्तेशी संबंधित प्रश्नासाठी अधिकृत अधिकारी, गी अश्विन नेवाळकर, मोबाइलः +९१ ७३०३०२१३११ मेलः ashwin@omkaraarc.com किंवा शीमती जेनी भायसर, मोबाइलः +९१ ९८१९०३४५६२, मेलःjenny.bhaysar@omkaraarc.com यांच्याशी संपर्क साधा

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६)/नियम ९(१) अन्वये वैधानिक विक्री सूचना हा नाहित संस्कृतिहास्त्रमान जन्म राजस्कृतमान काल कालान्याचार अस्तर काल एनकालम्य आक्र संस्कृतिहास उरित्र पर अपा इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) अधिनियम २००२ च्या नियम ८(६) नुसार वरील जामिनदार/ताराजस्त्राचा ३० (तीस) विवसांची अनिवार्य सूचना आहे. ज्यामध्ये त्यांना कळविण्यात येत आहे की, वरील खर्च व सूल्क यासह एकत्रित वर नमुद्रप्रमाणे थकबाकी रक्कम भरण्यास त्यांची इच्छा असल्यास सदर मालमत्ता सोडवून घेण्यासाठी वर संदर्भीत तारीख व वेळेला ई-लिलावमार्फत विक्री/लिलाव घेण्याबाबत सुचित करण्यात येत आहे. जर त्यांनी रक्कम भरण्यात कसूर केल्यास सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) इन्स २००२ च्या नियम ८(५) नुसार विहित केलेल्या कोणत्याही पध्वतीने प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनकोच्या निर्णयावर अवलंबून मालमत्ता विक्री केली जाईल.

सही/- प्राधिकृत अधिकारी, ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (ओमकारा पीएस १७/२०२०-२ ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत)



## KHFM HOSPITALITY AND FACILITY MANAGEMENT SERVICES LIMITED Our Company was originally incorporated as a private limited company under the Companies Act, 1956 pursuant to a certificate of incorporation issued by the RoC, Mumbai, Maharashtra on January 27, 2006

with the name Kalpataru's Hospitality & Facility Management Service Private Limited. Further, our Company changed its name pursuant to approval of the shareholders at an extraordinary general meeting held on July 18, 2012 to KHFM Hospitality and Facility Management Services Private Limited and a fresh certificate of incorporation was issued by RoC, Mumbai, Maharashtra on August 10, 2012. Subsequently, our Company was converted into a public limited company pursuant to approval of the shareholders at an extraordinary general meeting held on May 18, 2018 to KHFM Hospitality and Facility Management Services Limited and a fresh certificate of incorporation consequent upon conversion to public limited company was issued by the RoC, Mumbai, Maharashtra on May 30, 2018 Corporate Identification Number: L74930MH2006PLC159290

Registered Office: 01, Nirma Plaza, Makhwana Road, Marol Naka, Andheri (East) Mumbai MH 400059, India;

Contact Number: +91 22 4057 4319; Contact Person: Mr. Rahul Krishna Pathak, Company Secretary, Compliance Officer and CFO; Email-ID: cs@khfm.in; Website: www.khfm.in;

PROMOTERS OF OUR COMPANY ARE RAVINDRA MALINGA HEDGE AND SUJATA RAVINDRA HEDGE

### FOR PRIVATE CIRCULATION TO THE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY RIGHTS ISSUE OF LIP TO (1) PAID-UP FOUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00/- (RUPEES TEN ONLY) (\*EQUITY SHARES') EACH AT A PRICE OF ₹(1)- (RUPEES [1] ONLY) PER EQUITY SHARE

('ISSUE PRICE') ('RIGHT SHARES') FOR AN AMOUNT UP ₹300,000,000 /- (RUPEES THREE THOUSAND LAKHS ONLY) ON A RIGHTS ISSUE BASIS TO THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF KHFM HOSPITALITY AND FACILITY MANAGEMENT SERVICES LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") IN THE RATIO OF [1] RIGHT SHARES FOR EVERY [1] EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, 1] (ISSUE'). THE ISSUE PRICE IS [1] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE. FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO THE SECTION TITLED 'TERMS OF THE ISSUE' BEGINNING ON PAGE 147 OF THIS DRAFT LETTER OF OFFER. This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 72 (2) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements), 2018 as

amended ('SEBI ICDR Regulations') ('Public Announcement') to state that KHFM Hospitality and Facility Management Services Limited is proposing, subject to requisite approvals, market conditions, and other considerations, for issue of Equity Shares on rights basis and has on January 10, 2023 filed the Draft Letter of Offer ('DLoF') with National Stock Exchange of India Limited, the stock exchange on which the Equity Shares of the Company are presently listed (\*NSE'). Since the size of the Issue is less than ₹50,00,00,000.00/- (Rupées Fifty Crores Only), as per the SEBI (ICDR) Regulations, the DLoF has not been filed with the Securities and Exchange Board of India ('SEBI') nor SEBI shall issue any observation on the DLoF. This Public Announcement has been prepared for publication in India and may not be released in any other jurisdiction. Please note that the distribution of the DLoF and the Issue of Equity Shares on a rights

basis to persons in certain jurisdictions outside India may be restricted by legal requirements prevailing in those jurisdictions. Accordingly, any person who acquires Rights Entitlements or Rights Shares will be deemed to have declared, warranted, and agreed that at the time of subscribing to the Rights Shares or the Rights Entitlements, such person is not and will not be in the United States and/or in other restricted jurisdictions. The Right Shares of the Company have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended ('Securities Act'), or in any other jurisdiction which have any restrictions in connection with offering, issuing, and allotting Right Shares within its jurisdiction and/or to its citizens. The offering to which the DLoF relates is not and under no circumstances is to be construed as, an offering of any Right Shares or Rights Entitlements for sale in the United States or any other jurisdiction other than India or as a solicitation therein of an offer to buy any of the said Right Shares or Rights Entitlement.

Investment in equity and equity related securities involves a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and this Issue including the risks involved. The Right Shares have not been recommended or approved by SEBI nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the DLoF. Investors are advised to refer to the section titled 'Risk Factors' beginning on page 23 of the DLoF before investing in the Issue.

For details on the share capital of our Company, please refer to the section titled 'Capital Structure' beginning on page 44 of the DLoF.

Note: Capitalized terms not defined herein shall have the same meanings ascribed to such terms in the DLoi

### REGISTRAR TO THE ISSUE



BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED 1st Floor, Bharat Tin Works Building, Opposite Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059 Maharashtra, India Phone Number: 022 - 40430200 / 62638200 Website: www.bigshareonline.com E-mail ID/ Investor grievance e-mail: <a href="mailto:investor@bigshareonline.com/rightsissue@bigshareonline.com/contact-Person: Mr. Jibu John SEBI Registration Number: INR000001385">INR000001385</a> Validity: Permanent

Disclaimer: KHFM Hospitality and Facility Management Services Limited is proposing, subject to the receipt of requisite approvals, market conditions, and other considerations, to make a right issue of its Equity Shares and has filed the DLoF with NSE. The DLoF is available on NSE website at <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a>. Investors should note that investment in Equity Shares involve a high degree of risk and for details relating to the same, see the section titled 'Risk Factors' on page 23 of the DLoF

> On behalf of Board of Directors KHFM Hospitality and Facility Management Services Limited

Mr. Ravindra Malinga Hegde Managing Director

Date: January 19, 2023